

**TCSच्या सीईओंना मिळाले २६.५२ कोटींचे पॅकेज, पण इतर कंपन्यांच्या सीईओंपेक्षा खूप कमी**

**मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी)** : देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे CEO आणि MD के. कृतिवासन यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २६.५२ कोटी रुपये पगार मिळाला आहे. हा २०२३-२४ च्या आर्थिक वर्षापेक्षा ४.६ टक्के जास्त आहे. कृतिवासन यांच्या पगारात

आता धावसत्या होईल  
 मालमत्ता नोंदणी! ११७ वर्षांचा  
 जुना कायदा होणार रद्द

**मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी)** : आता मालमत्ता खरेदी-विक्री करणं आणखी सोपं आणि वेगवान होणार आहे! केंद्र सरकार देशातील जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार असून, लवकरच घरी बसूनच मालमत्ता नोंदणी करण्याचा सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे, यासाठी १९०८ मध्ये बनवलेला ११७ वर्षांचा जुना 'नोंदणी कायदा' संपुष्टात आणला जाणार आहे.

'नोंदणी विधेयक' असे शीर्षक असलेला हा मसुदा ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भूसंपाद विभागाने तयार केला आहे. मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक आधुनिक, वेगवान आणि पारदर्शक करणे हे या नव्या विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे लोकांनाही मोठी सोय होणार आहे. सरकारने या मसुद्यावर २५ जूनपर्यंत जनतेची मते आणि सूचना मागवल्या आहेत.

सरकारला असं वाटतं की, भविष्यात मालमत्ता नोंदणीसाठी कागदपत्रांची गरज भासू नये, तर सर्व काम डिजिटल पद्धतीने व्हावं. यामुळे फसणूक, भ्रष्टाचार आणि बोसप नोंदणी यांसारख्या प्रकारांना आळा घालता येईल. नवीन विधेयकात विक्री करार, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी, विक्री प्रमाणपत्र आणि समतापूर्ण गृहकर्ज यांसारख्या महत्वाच्या कागदपत्रांची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे, जो यापूर्वी ऐच्छिक होते. या नया नियमांतर्गत, आता प्रत्येक मालमत्ता विक्रेता आणि खरेदीदाराला आधार-आधारित पडताळणीतून जावे लागेल. मात्र, ज्यांना त्यांचे आधार क्रमांक शेअर करायचा नाही, ते पडताळणीसाठी इतर पर्यायी ओळखीचे पुरावे सादर करू शकतात.

सध्या अनेक राज्यांमध्ये ऑनलाइन मालमत्ता नोंदणी सुरू आहे, परंतु आता केंद्र सरकार एक नवीन, आधुनिक कायदा आणत आहे, जो संपूर्ण देशभरात लागू केला जाईल. माहितीची सहज देवाणघेवाण करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया इतर रेकॉर्ड-क्रोपिंग एजन्सीसोबत जोडण्याची सूचनाही सरकारने केली आहे.

१.३९ कोटी रुपये पगार, २.१३ कोटी रुपये इतर फायदे, भत्ते आणि सुविधा अन् २३ कोटी रुपये कमिशनचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत एक्ससीएल टेक्चे सीईओ सी. विजयकुमार हे सर्वाधिक पगार घेणारे भारतीय आयटी सीईओ होते. विजयकुमार यांना ८४.१६ कोटी रुपयांचे पगार पॅकेज मिळाले.

**क्रेडेंट ग्लोबल फायनान्स लिमिटेड**  
(पूर्वी ओरिएन्ट क्रेडिट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्रमांक १२१६, १२ वा मजला, सी-बिंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, बँक ऑफ बडोदाच्या समोर, वांद्रे कुला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१, महाराष्ट्र.

कार्येश्रम कार्यालय १ एमआयसीएल आराध्या वन अर्थ, फोर् पॉइंट, एच बिंग, प्लेन नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई-४०० ०५५

सीआयएन : L65910MH1991PLC044531 • ईमेल : compliance@credentglobal.com

**सार्वजनिक सूचना**

परिपक्व क्रमांक डीएनबीएस (पीडी)/सीसी. नंबर ११/०२ च्या अनुपालनात १५.११.१९९९ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ०१/१९-२००० च्या अनुच्छेदनुसार, वेळोवेळी सुधारित केलेल्या, सूचना येथे देण्यात येत आहे की, आवश्यक असलेल्या औपचारिकता आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) किंवा इतर कोणत्याही सक्षम अधिकार्याने आवश्यक असलेल्या अशा अटीची पूर्तता आणि परिपक्व क्रमांक डीएनबीएस (पीडी). सीसी. नं. ३७५/०३.१०.००१/२०१३-१४ दिनांक २६.०५.२०१४, डीएनबीआर (पीडी). सीसी. नं. ०६५/०३.१०.००१/२०१५-१६ दिनांक ०९.०७.२०१५ नुसार, मास्टर डायरेक्शन-नॉन-बँकिंग फायनान्सियल कंपनी स्कॅले १०२ खुलेल्या-सीओआर. एकआयएन च्या परिच्छेद ४२ च्या संदर्भात, आरबीआयची पूर्व मान्यता घेतल्यास, आवश्यक असलेल्या औपचारिकता आणि अशा अटीची पूर्तता केल्यास आदेशी. क्र. ४५/०३.१०.११९/२०२३-२४, दिनांक १९.१०.२०२३ आणि या क्रमांक द्वारे पूर्व मंजूर प्राप्त झाली व एच क्र. सीओ.डीओआर/एचएनबीसी.नं. एएस१९१/१८-१२-२००१/२०२५-२०२६ दिनांक २६ मे, २०२५ रोजी, मेमर्स क्रेडेंट ग्लोबल फायनान्स लिमिटेड, ही एक विद्यमान नॉन-इग्रांफिट स्वीकारणारी नॉन-बँकिंग फायनान्सियल कंपनी (येथे कंपनी म्हणून संदर्भित) आहे, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय युनिट क्रमांक १२१६, १२ वा मजला, सी-बिंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, बँक ऑफ बडोदा समोर, वांद्रे कुला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, एमएच येथे आहे आणि प्रमाणपत्र क्रमांक बी-१३.०२४४४ ग्रे गिझर्ड बँक ऑफ इंडियामध्ये नोंदणीकृत आहे, या कंपनीने संचालकपद आणि व्यवस्थापन बदलले आहे व नवीन संचालकांची नियुक्ती श्री. विकास कटारिया आणि श्री. नवमीत कुमार यांच्या नियुक्तीद्वारे केली जाईल.

नवीन संचालकांच्या नियुक्तीचा मुद्दा अशा कंपनीच्या सध्याच्या नॉन-बँकिंग फायनान्सियल क्रियाकलापांची सततच आणि प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करणे आणि त्यांचा याचा मजबूत करणे अंमल बंधनकारक आहे. या बदलामुळे ज्या व्यक्तीचे हितसंबंध प्रभावित होण्याची शक्यता आहे त्यांनी संचालक मंडळाला स्वीत रचनेला, संचालक मंडळाला विद्यमान रचनेला किंवा कंपनीला वर नमूद केलेल्या पन्नावर आणि भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई, नियम विभाग, मध्यवर्ती कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय इमारत, शाहीद भारतासिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००१ यांना या सूचनेच्या प्रकाशनाच्या ताखेबाखीत ३० दिवसांच्या आत कळवू शकता. त्यामध्ये हितसंबंधीचे व्यक्ती आणि अक्षेपके करणारे नमूद केले आहे.

संचालक मंडळाला नवीन रचनेद्वारे, संचालक मंडळाला विद्यमान रचनेला किंवा वर नमूद केलेल्या कंपनीला जारी केले आहे.

क्रेडेंट ग्लोबल फायनान्स लिमिटेडसाठी सही/-

आदित्य विक्रम कानोयिया  
(व्यवस्थापकीय संचालक)

ठिकाण : मुंबई

दिनांक : २८.०५.२०२५

**वनविकल लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड**

**नोंदणीकृत कार्यालय:** ८ वा मजला, कार्यालय क्र. २२, सीटीएस फ्ल. १७४ ए, एलबीएस मार्ग, दामोदर पार्क, अशोक मिल जवळ, घाटकोपर पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र भारत ४०००८६

**सीआयएन:** ३७३४०एएएच२०२२पीएलसी३१५२७३ **ई-मेल:** compliance@1click.co.in

**दूर:** ०२२ २४३६ ६४०८ • **संकेतस्थळ:** www.1click.co.in

**अतिरिक्त सर्व साधारण बैठकीची सूचना**

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की वनविकल लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची एक्स्ट्रा ऑर्डिनेरी जनरल मीटिंग ("ईजीएम") गुवगार, १९ जून २०२५ रोजी दुपारी १२:१५ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हिडीओ")/व्हट ऑडिओ-व्हिड्युअल माध्यमे ("ओएव्हीएम") द्वारे आयोजित केली जाईल, ज्यामध्ये कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदीनुसार, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एससीए परिपत्रके") आणि भारतीय सिव्ज्युरिजिड अँड एक्सचेंज बोर्ड ("सेबी परिपत्रके") द्वारे जारी केलेल्या विविध परिपत्रकांच्या विद्यमान रचनेला किंवा कंपनीला वर नमूद केलेल्या पन्नावर आणि भारतीय रिझर्व्ह बँक, EGM ("EGM ची सूचना") च्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय केले जातील.

कंपनीने २८ मे २०२५ रोजी ईजीएम बोलावण्याची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठवली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी आणि/किंवा डिपॉझिटरीजकडे वरील एससीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रके नुसार नोंदणीकृत आहेत. एससीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्याद्वारे भौतिक प्रती पाठविण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. एजीएम बोलावण्याची सूचना कंपनीच्या वेबसाइट [www.1click.co.in](http://www.1click.co.in) वर आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईच्या [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वर देखील उपलब्ध आहे.

**ईजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि व्होटिंग**

कंपनी तिच्या सर्व सदस्यांना ईजीएम च्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा ("रिमोट ई-व्होटिंग") प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ईजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्याची सुविधा ("ई-व्होटिंग") प्रदान करत आहे. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया ईजीएम च्या सूचनेत प्रदान केली आहे.

कायद्याच्या कलम १०८ आणि सुधारित कंपनीचा (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या तरतुदी आणि सेबी एलओडीआर, नियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार, सदस्यांना सीडीएसएल द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-व्होटिंग) वापरून ईजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केल्यानुसार ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाते. कंपनीने ईजीएम च्या सूचनेनुसार व्यवहार करायच्या व्यक्तीसोबत याबाबत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास आणि ईजीएम ला उपस्थित राहाण्यास पात्र असलेल्या भागधारकांची नावे निश्चित करण्यासाठी गुवगार, १२ जून २०२५ ही कट-ऑफ तारीख निश्चित केली आहे. सदस्यांचे मतदानाचे अधिकार गुवगार, १२ जून २०२५ रोजी कंपनीच्या डेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील ("कट-ऑफ तारीख").

रिमोट ई-व्होटिंग कालावधी सोमवार, १६ जून २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल आणि बुधवार, १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता संपेल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. हे सदस्य व्हिडीओ/ओएव्हीएम सुविधेद्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहातील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केले नसेल, ते ईजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी ईजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते देखील व्हिडीओ/ओएव्हीएमद्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहू शकतात/सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.

कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evoting@cdsindia.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटिंगसाठी सीडीएसएलकडे आधीच नोंदणीकृत असेल, तर तो/ती मतदान करण्यासाठी त्याचा/तीचा विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा वापर करू शकतात.

ई-मतदानीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, सदस्य [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) वर उपलब्ध असलेल्या यांवर वा विचारले जाणारे प्रश्न ("एफएक्यू") आणि ई-मतदान नियमावलीच्या संदर्भ घेऊ शकतात, मदत विभागात किंवा १८०० २१ ०९९११ वर संपक साधू. ई-मतदानीशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, कृपया श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, २५ वा मजला, ए बिंग, मॅसेन्स प्युब्लरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एनएम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे संपर्क साधा; किंवा [helpdesk.evotingindia.com](mailto:helpdesk.evotingindia.com) वर ई-मेल करावे.

**वनविकल लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड, करीता मंश लीलाधर भागुशाही व्यवस्थापकीय संचालक**

**दिनांक: मे २८. २०२५**

**ठिकाण: मुंबई**

**एमपीएल प्लास्टिक्स लिमिटेड**  
(सीआयएन: L25209MH1992PLC066635)

नोंदणीकृत कार्यालय : २ आणिय वेअरहाउस कॉर्पोरेशन, पंजाब फाउंड्री इंडस्ट्रीयल इस्टेट, क्लासीक स्टुडीओ जवळ, मीरा भाईंदर रोड, काजीमोगी, मीरा रोड (पूर्व), जिल्हा तालुका ४०१ १०४.

दूर./फॅक्स : ०२२-२८४५५५० ईमेल : mpblo@mplindia.in वेबसाइट : www.mplindia.in

दि. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरीसाला लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ.	विवरण	तिमाही अखेर ३१.०३.२०२५	वर्ष अखेर ३१.०३.२०२५	तिमाही अखेर ३१.०३.२०२४
१.	कार्यवहनपत्र एकूण उत्पन्न	६	७	१,२१५
२	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अतिसिध्धे व/वा अतिरिक्त बाबींपैकी)	(४४)	(४८)	१,१४४
३	कार्यवहनपत्रीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिसिध्धे व/वा अतिरिक्त बाबींपेक्षात)	(४४)	(४८)	१,१४४
४	कार पक्षात कालावधी निव्वळ नफा / (तोटा) (अतिसिध्धे व/वा अतिरिक्त बाबींपेक्षात)	(४४)	(४८)	१२६
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता नफा / तोटा समाविष्ट (कर पक्षात) व अन्य सर्वसाधारण उत्पन्न) (कर पक्षात)	(४४)	(४८)	१२६
६	इक्विटी भाग मॉडेलिंग	१,१५०	१,२५०	१,२५०
७	राखीव (मूल्यांकन राखीव वाळवठा) गत वर्षाच्या तालेबंदमध्याचे निर्र्देश	-	(१,६०३)	-
८	उत्पन्न प्रति शेअर (₹. १०/- प्रत्येकी)	(०.११)	(०.३८)	७.४९
९.	मुळ	(०.११)	(०.३८)	७.४९
१०.	बी. सौर्य	(०.११)	(०.३८)	७.४९

टीपः

वरील अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज समवेत तिमाही व वर्ष लेखापरीक्षित वित्तीय अहवालाच्या प्रारूढ आहे. तिमाही व वर्ष अखेर लेखापरीक्षित वित्तीय अहवाल स्टॉक एक्सचेंज वेबसाइट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर व कंपनीची वेबसाइट [www.mplindia.in](http://www.mplindia.in) वर उपलब्ध आहेत.

२. वरील अहवाल लेखा समिती द्वारे वैधानिक अहवाल पारहय्यत आला आहे व त्यांच्या समेपयेचे संचालक मंडळाने दि. २८ मे, २०२५ रोजी आयोजित केला आहे.


**मंडळाला आदेशानुसार एमपीएल प्लास्टिक्स लिमिटेडच्या संपूर्ण वेळ संचालक**

**सही/-**

**एम. बी. वाघानी**

ठिकाण : ठाणे

दि. २८ मे, २०२५



**Himalaya Food International Limited**

Corporate Identity Number (CIN): L70102DL1992PLC047399

Our Company was originally incorporated as "Himalaya Cement & Calcium Carbonate Limited" on January 30, 1992, under the Companies Act, 1956 pursuant to certificate of incorporation dated January 30, 1992 issued by the registrar of companies, Delhi & Haryana, New Delhi. Subsequently, the name of our Company was changed to "Himalaya International Limited" and a fresh certificate of incorporation consequent on change of name dated April 19, 1994 under the Companies Act 1956 was issued by RoC Delhi & Haryana, New Delhi. Thereafter, the name of our company was changed to "Himalaya Food International Limited" and a fresh certificate of incorporation consequent upon change name dated February 09, 2018 under the Companies (Incorporation) Rules, 2014 was issued by the RoC of Delhi. For details, please refer to "General Information" on page 31 of the Letter of Offer.

**Registered Office:** 118, 1<sup>st</sup> Floor, 12 Gagandeep Building Rajendra Place, New Delhi, India, 110008

**Contact Person:** Ms. Komaljeet Kaur, Company Secretary & Compliance Officer | **Telephone:** +91 011-45108609 | **E-mail:** [cs@himalayainternational.com](mailto:cs@himalayainternational.com) | **Website:** [www.himalayafoodcompany.com](http://www.himalayafoodcompany.com)

**PROMOTERS OF OUR COMPANY: MR. MAN MOHAN MALIK AND MR. SANJIV KUMAR KAKKAR**

**FOR PRIVATE CIRCULATION TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF HIMALAYA FOOD INTERNATIONAL LIMITED (Our Company or the Issuer) ONLY**

**ISSUE OF UPTO 28936442 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF OUR COMPANY (THE RIGHTS EQUITY SHARES) FOR CASH AT A PRICE OF ₹ 13.80 (INCLUDING SHARE PREMIUM OF ₹ 3.80 PER EQUITY SHARE ("ISSUE PRICE") FOR AN AGGREGATE AMOUNT OF UPTO ₹ 399322900\* ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS IN THE RATIO OF 1 (one) EQUITY SHARE FOR EVERY 2 (two) EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, I.E. MAY 23<sup>rd</sup>, 2025 ("THE ISSUE"). FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 150.**

*\*Assuming full subscription In the Issue and Subject to finalization of Basis of Allotment.*

**NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS OF OUR COMPANY**

**ISSUE OPENS ON**

**TUESDAY, JUNE 3<sup>RD</sup>, 2025**

**LAST DATE FOR ON MARKET RENUNCIATION\***


**FRIDAY, JUNE 13<sup>TH</sup>, 2025**

**ISSUE CLOSES ON\*\***

**WEDNESDAY JUNE 18<sup>TH</sup>, 2025**

\* Eligible Equity Shareholders are requested to ensure that renunciation through off-market transfer is completed in such a manner that the Rights Entitlements are credited to the demat accounts of the Renounees on or prior to the Issue Closing Date. \*\* Our Board or the Rights Issue Committees will have the right to extend the Issue Period as it may determine from time to time but not exceeding 30 days from the Issue Opening Date (inclusive of the Issue Opening Days). Further, no withdrawal of Application shall be permitted by any Applicant after the Jssue Closing Date.

<p><b>ASBA*</b></p> <p><b>APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT (ASBA):</b> Investors have to apply through the ASBA process. ASBA has to be availed by all the investors except anchor &amp; investors. For details on the ASBA process, please refer to the details given in Application form and Abridged Letter of Offer as well as refer to the section titled "Terms of Issue -Making an Application through ASBA process" on page 159 of the LOF. ASBA bid-cum application form can also be downloaded from the website of BSE Limited &amp; Beetal Financial &amp; Computer Services Private Limited. ASBA forms can be obtained from the list of banks that is made available on the website of SEBI at <a href="http://www.sebigo.in">www.sebigo.in</a></p> <p><b>Process of making an application in the issue:</b></p> <p>In accordance with Regulation 76 of the SEBI ICDR Regulations and the SEBI Rights issue Circulars, all Investors desiring to make an Application in this Issue are mandatorily required to use the ASBA process. Investors should carefully read the provisions applicable to such Applications before making their Application through ASBA. For details, please see "Terms of the Issue - Process of Making an Application in the Issue" on page 150 of the LOF.</p> <p>The Application Form can be used by the Eligible Equity Shareholders as well as the Renounees to make Applications in this Issue on the basis of the Rights Entitlement credited in their respective demat accounts, as applicable. For further details on the Rights Entitlements, please see "Terms of Issue - Credit of Rights Entitlements in demat accounts of Eligible Equity Shareholders" on page 152 of the LOF.</p> <p>Please note that one single Application Form shall be used by Investors to make Applications for all Rights Entitlements available in a particular demat account. In case of Investors who have provided details of demat account in accordance with the SEBI ICDR Regulations, such Investors will have to apply for the Rights Equity Shares from the - same demat account in which they are holding the Rights Entitlements and in case of multiple demat accounts, the Investors are required to submit a separate Application Form for each demat account.</p> <p>Investors may apply for the Rights Equity Shares by submitting the Application Form to the Designated Branch of the SCGB or online/electronic Application through the website of the SCGBs (if made available by such SCGB for authorising such SCGB to block Application Money payable on the Application in their respective ASBA Accounts. Investors are also advised to ensure that the Application Form is correctly filled up stating therein the ASBA Account in which an amount equivalent to the amount payable on Application as stated in the Application Form will be blocked by the SCGB.</p> <p><b>Applicants should carefully fill in their depository account details and PAN in the Application Form or while submitting application through online/electronic Application through the website of the SCGBs (if made available by such SCGB).</b> Please note that incorrect depository account details or PAN or Application Forms without depository account details shall be treated as incomplete and shall be rejected. For details, see – "Grounds for Technical Rejection" on page 169 of the LOF - Our Company, the Registrar to issue and the SCGBs shall not be liable for any incomplete or incorrect demat details provided by the Applicants.</p> <p>Additionally, in terms of Regulation 78 of the SEBI ICDR Regulations, Investors may choose to accept the offer to participate in this issue by making plain paper Applications. Please note that SCGBs shall accept such applications only if all details required for making the application on the plain paper are complied with. Further, Eligible Equity Shareholders making an application in this Issue by way of plain paper applications shall not be permitted to renounce any portion of their Rights Entitlements: For more detail, see – "Making of an Application by Eligible Equity Shareholders on Plain Paper under ASBA process" on page 162 of the LOF.</p> <p><b>Options available to the Eligible Equity Shareholders:</b></p> <p>The Rights Entitlement Letter will Clearly indicate the number of Rights Equity Shares that the Eligible Equity Shareholder is entitled to. The details of each of the Eligible Equity Shareholders' Rights Entitlement will be sent to the Eligible Equity shareholder separately along with the Application Form and would also be available on the website of the Registrar to the Issue at <a href="http://beatal@beatalfinancial.com">beatal@beatalfinancial.com</a>, a link of the same would also be available on the website of our Company at <a href="http://www.himalayafoodcompany.com">www.himalayafoodcompany.com</a>. Respective</p> <p>Eligible Equity Shareholder can check their entitlement by keying their requisite details therein</p> <p>If the Eligible Equity Shareholder applies in this Issue, then such Eligible Equity Shareholder can:</p> <ul style="list-style-type: none"> <li>● apply for Rights Equity Shares to the full extent of its Rights Entitlements; or</li> <li>● apply for its Rights Equity Shares to the extent of part of its Rights Entitlements (without renouncing the other parts); or</li> <li>● apply for Rights Equity Shares to the extent of part of its Rights Entitlements and renounce the other part of its Rights Entitlements; or</li> <li>● apply for its Rights Equity Shares to the full extent of its Rights Entitlements and apply for Additional Rights Equity Shares; or renounce its Rights Entitlements in full.</li> </ul> <p><b>Making of Application through the ASBA process</b></p> <p>An Investor, wishing to participate in the Issue through the ASBA facility, is required to have an ASBA enabled bank account with SCGBs, prior to making the Application. Investors desiring to make an Application in this Issue through ASBA process, may submit the Application Form to the Designated Branch of the SCGB or online/electronic Application through the website of the SCGBs (if made available by such SCGB) for authorizing such SCGB to block Application Money payable on the Application in their respective ASBA Accounts. Investors should ensure that they have correctly submitted the Application Form and have otherwise provided an authorization to the SCGB, via the electronic mode, for blocking funds in the ASBA Account equivalent to the Application Money mentioned in the Application Form, as the case may be, at the time of submission of the Application.</p> <p>For the list of banks which have been notified by SEBI to act as SCGBs for the ASBA process, please refer to <a href="https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&amp;intmid=34">https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&amp;intmid=34</a></p> <p><b>Making of an Application by Eligible Equity Shareholders on Plain Paper under ASBA process:</b></p> <p>An Eligible Equity Shareholder in India who is eligible to apply under the ASBA process may make an Application to subscribe to this Issue on plain paper in case of non-receipt of Application Form as detailed above. In such cases of non-receipt of the Application Form through e-mail or physical delivery (where applicable) and the Eligible Equity Shareholder not being in a position to obtain it from any other source may make an Application to subscribe to this Issue on plain paper with the same details as per the Application Form that is available on the website of the Registrar. Stock Exchange(s). An Eligible Equity Shareholder shall submit the plain paper Application to the Designated Branch of the SCGB for authorising such SCGB to block Application Money in the said bank account maintained with the same SCGB. Applications on plain paper shall not be accepted from any Eligible Equity Shareholder who has not provided an Indian address.</p> <p>Please note that in terms of Regulation 78 of SEBI ICDR Regulations, the Eligible Equity Shareholders who are making the Application on plain paper shall not be entitled to renounce their Rights Entitlements and should not utilize the Application Form for any purpose including renunciation even if it is received subsequently.</p> <p>The Application on plain paper, duly signed by the Eligible Equity Shareholder including joint holders, in the same order and as per specimen recorded with his/her bank, must reach the office of the Designated Branch of the SCGB before the Issue Closing Date and should contain the following particulars:</p> <ul style="list-style-type: none"> <li>● Name of our Company, being Himalaya Food International Limited.</li> <li>● Name and address of the Eligible Equity Shareholder including joint holders (in the same order and as per specimen recorded with our Company or the Depository);</li> <li>● Folio Number (in case of Eligible Equity Shareholders who hold Equity Shares in physical form as on Record Date)/DP and Client ID;</li> <li>● Except for Applications on behalf of the Central or State Government, the Residents of Sikkim and the officials appointed by the courts, PAN of the Eligible Equity Shareholder and for each Eligible Equity Shareholder in case of joint names, irrespective of the total value of the Equity Shares applied for pursuant to this Issue;</li> <li>● Number of Equity Shares held as on Record Date;</li> <li>● Allotment option – only dematerialised form;</li> <li>● Number of Rights Equity Shares entitled to;</li> <li>● Number of Rights Equity Shares applied for within the Rights Entitlements;</li> <li>● Number of Additional Rights Equity Shares applied for, if any (applicable only if entire Rights Entitlements have been applied for);</li> <li>● Total number of Rights Equity Shares applied for;</li> <li>● Total Application amount paid at the rate of 13.80 per Rights Equity Share;</li> <li>● Details of the ASBA Account such as the SCGB account number, name, address and branch of the relevant SCGB;</li> <li>● In case of non-resident Eligible Equity Shareholders making an application with an Indian address, details of the NRE/FNRR/NRO account such as the account number, name, address and branch of the SCGB with which the account is maintained;</li> <li>● Authorisation to the Designated Branch of the SCGB to block an amount equivalent to the Application Money in the ASBA Account;</li> <li>● Signature of the Eligible Equity Shareholder (in case of joint holders, to appear in the same sequence and order as they appear in the records of the SCGB).</li> <li>● Additionally, all such Applicants are deemed to have accepted the following:</li> </ul>	<p>"I/We understand that neither the Rights Entitlement nor the Rights Equity Shares have been, and will be, registered under the United States Securities Act of 1933, as amended ("US Securities Act") or any United States state securities laws, and may not be offered, sold, resold or otherwise transferred within the United States or to the territories or possessions thereof ("United States") or to, or for the account or benefit of a United States person as defined in the Regulation S of the US Securities Act ("Regulation S"). I/ we understand the Rights Equity Shares referred to in this application are being offered in India but not in the United States. I/ we understand the offering to which this application relates is not, and under no circumstances is to be construed as, an offering of any Rights Equity Shares or Rights Entitlement for sale in the United States, or as a solicitation therein of an offer to buy any of the said Rights Equity Shares or Rights Entitlement in the United States. Accordingly, I/ we understand this application should not be forwarded to or transmitted in, or to the United States at any time. I/ we confirm that I/ we are not in the United States and understand that neither us, nor the Registrar, or any other person acting on behalf of us will accept subscriptions from any person, or the agent of any person, who appears to be, or who we, the Registrar, or any other person acting on behalf of us have reason to believe is a resident of the United States "U.S. Person" (as defined in Regulation S) or is ineligible to participate in the Issue under the securities laws of their jurisdiction.</p> <p>"I/ We will not offer, sell or otherwise transfer any of the Equity Shares which may be acquired by us in any jurisdiction under any circumstances in which such offer or sale is not authorized or to any person to whom it is unlawful to make such offer, sale or invitation except under circumstances that will result in compliance with any applicable laws or regulations. We satisfy, and each account for which we are acting satisfies, all suitability standards for investors in investments of the type subscribed for herein imposed by the jurisdiction of our residence.</p> <p>I/ We understand and agree that the Rights Entitlement and Rights Equity Shares may not be reoffered, resold, pledged or otherwise transferred except in an offshore transaction in compliance with Regulation S, or otherwise pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the US Securities Act.</p> <p>I/ We hereby make representations, warranties and agreements set forth herein.</p> <p>I/We acknowledge that the Company, its affiliates and others will rely upon the truth and accuracy of the foregoing representations, warranties and agreements set forth therein."</p> <p>Investors are requested to strictly adhere to these instructions. Failure to do so could result in an Application being rejected, with our Company and the Registrar not having any liability to the Investor. The plain paper Application format will be available on the website of the Registrar at <a href="http://www.beetalfinancial.com">www.beetalfinancial.com</a>.</p> <p>Our Company and the Registrar shall not be responsible if the Applications are not uploaded by SCGB or funds are not blocked in the Investors' ASBA Accounts on or before the Issue Closing Date.</p> <p>Making of an Application by Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form</p> <p>Please note that as per SEBI ICDR Regulations, the credit of Rights Entitlements and Allotment of Rights Equity Shares shall be made in dematerialised form only. Accordingly, Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form as on Record Date and desirous of subscribing to Rights Equity Shares in this Issue are advised to</p>
---	---



**Himalaya Food International Limited**

Registered Office: 118, 1st Floor, 12 Gagandeep Building Rajendra Place, Central Delhi, New Delhi, Delhi, India, 110008

**Contact Person:** Ms. Komaljeet Kaur, Company Secretary & Compliance Officer

**Telephone:** +91 011-45108609

**E-mail:** [cs@himalayainternational.com](mailto:cs@himalayainternational.com)

**Website:** [www.himalayafoodcompany.com](http://www.himalayafoodcompany.com)

**Corporate Identity Number (CIN):** L70102DL1992PLC047399

**REGISTRAR TO THE ISSUE**

**Beetal Financial & Computer Services Pvt. Ltd.**

Beetal House, 3rd Floor, 99, Madangir, New Delhi, Delhi - 110062